



## कंत्राटी पदाकरिता कार्यालयीन अर्जाचा नमुना

**राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर**

अर्जाचा कार्यालयीन नोंदणी क्रः-

प्रति,

**पदाचे नाव:** -----

**पद स्थापना कार्यक्षेत्र** .....

पासपोर्ट

आकाराचा

अलीकडील

छायाचित्र स्वता:

साक्षांकित करून

लावावे करावा

१) उमेदवारांचे संपूर्ण नांव :- -----

२) उमेदवारांच्या वडिलांचे संपूर्ण नांव :- -----

३) जन्म तारीख :- वर्ष ..... महिना ..... दिवस .....  
अक्षरी -----

वय :- ..... वर्ष पुर्ण, ..... महिने, ..... दिवस  
(जाहिरात प्रसिध्द झाले त्या दिवशी )

४) राहण्याचा पत्ता :- -----

(मोबाईल क्र.: - ..... ) (नमुद करणे अनिवार्य)  
(ई मेल ID.: - ..... )

५) अर्जदाराकडे रहिवाशी प्रमाणपत्र आहे :- होय/नाही

६) अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आहे :- होय/नाही जातीचा प्रवर्ग :-

जातीचे नाव :- -----

➤ अर्जदार अर्ज सादर करत असलेल्या जातीचा प्रवर्ग :-

(नमुद करणे अनिवार्य)

७) धनाक्षर क्रमांक व दिनांक व रक्कम :-

८) अर्जदार विवाहित आहे किंवा नाही :- आहे/नाही

९) शैक्षणिक पात्रता :-

धारण केलेली पदवी अर्हतेचा तपशील (सर्व)	बोर्ड/विद्यापीठाचे नांव	उत्तीर्ण वर्ष	मिळालेले गुण	टक्केवारी

१०) अनुभव :- अनुभवाची साक्षांकित प्रत जोडावी.

अ. क्रं.	काम केलेलया कार्यालयांचे नांव व पत्ता	धारण केलेले पद	कालावधी		
			वर्ष	महिने	दिवस

११) अर्जासोबत खालील साक्षांकित प्रती जोडल्या आहेत. (सर्व कागदपत्रांवरती पृष्ठ क्रमांक नमूद करावा)

- १)..... २).....  
 ३)..... ४).....  
 ५)..... ६).....  
 ७)..... ८).....  
 ९)..... १०).....

१५) वर नमूद केलेला तपशील माझ्या माहितीप्रमाणे खरा अगि बरोबर आहे. या पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता मी धारण करीत आहे. याची खात्री करूनच हा अर्ज मी करीत आहे मी असे ही प्रमाणित करतो/करते की, वर दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास नोकरी गमावल्यास व त्या अनुषंगाने होणाऱ्या सर्व कारवाईस मी पात्र व बांधील राहील व त्याबाबत माझी कोणतीही तक्रार राहणार नाही. तसेच जाहिरातील नमूद केलेलया सर्व अटी व शर्ती मी वाचले असून त्या मला मान्य आहेत.

ठिकाण :-

दिनांक :- / / २०२४

स्वाक्षरी :- .....

अर्जदारांचे नांव:- -----

**लहान कुटूबांचे प्रमाणपत्र -नमुना**

मी श्री/श्रीमती/कृमारी-----

श्री----- यांचा/यांची

मुलगा/मुलगी/पत्नी वय----- वर्ष, राहणार-----

-----याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो/करते की,

१) मी-----या पदासाठी माझा अज्ज दाखल  
केलेला आहे.

२) आज रोजी मला ----- (संख्या) इतकी हयात मुले आहेत. त्यापैकी दिनांक २३ जुलै २०२० यानंतर  
जन्माला आलेल्या मुलांची संख्या ----- इतकी आहे. (असल्यास जन्म दिनांक १) / / २) / /

३) हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक २३ जुलै २०२० व तदनंतर जन्माला आलेल्या,  
मुलामुळे शासकिय नियमानुसार मी या पदासाठी अपात्र ठरेल यांची मला जाणीव आहे.

ठिकाण -

अर्जदार स्वाक्षरी -

दिनांक - / /

अर्जदाराचे नाव-